

Dated: 09th February 2024

To Listing Compliances BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400001

Scrip code: KCDGROUP

Scrip id: 540696

Reference: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 ("Listing Regulations")

**Subject: Submission of copies of Newspaper Advertisement** 

Dear Sir/Madam,

Pursuant to above cited regulation, please find enclosed herewith copies of newspaper advertisements published in English Newspaper and Marathi Newspaper with respect to Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December 2023.

This is for your information and records.

Thanking you,

For KCD Industries India Limited

Rajiv Chandulal Darji Managing Director DIN: 02088219

**Encl: As stated above** 

### KCD INDUSTRIES INDIA LIMITED

Corporate Division
1101/1102, Techno IT Park,
New Link Road, Near Eksar Metro Station,
Borivali (West), Mumbai - 400 091.
Tel.: +91 91373 22030
Email: compliance@kcdindustries.com
CIN: L70100MH1985PLC301881



FINANCIAL EXPRESS

# SHYAM CENTURY FERROUS LIMITED

CIN: L27310ML2011PLC008578

Regd.Office: Vill.: Lumshnong, PO: Khaliehriat,

Dist. East Jaintia Hills, Meghalaya - 793210, Phone: 0365-278215, Fax: (033)22483539

Email: investors@shyamcenturyferrous.com; website: www.shyamcenturyferrous.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine month ended 31st December, 2023 (₹ in Lacs)

tree WP 14/	Q	uarter ende	d	Nine months ended		Year ended	
Particulars	31.12.2023 (Unaudited)		31.12.2022 (Unaudited)			31.03.2023 (Audited)	
Total Income from Operations	3384.72	2911.41	4143.60	10397.97	12076.46	18819.23	
Net Profit/(Loss) for the period (before tax, after exceptional items and / or extraordinary items)	162.10	-109.77	778.73	352.54	2598.28	3666.41	
Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional items and / or extraordinary items)	120.27	-87.09	579.92	243.21	1934.93	2663.77	
Total Comprehensive Income for the period (comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	118.53	-90.35	579.13	237.99	1932.57	2662.86	
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 1/- each)	2121.73	2121.73	2121.73	2121.73	2121.73	2121.73	
Earnings Per Share (of ₹ 1/- each)							
-Basic & Diluted (Not annualised) (₹)	0.06	-0.04	0.27	0.11	0.91	1.26	

NOTES TO FINANCIAL RESULTS:

- 1. The above is an extract of the detailed format of unaudited Financial results for the Quarter and nine month ended 31st December, 2023 which were reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 7th February, 2024. It has been filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the Financial result are available on the Stock Exchange websites - www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website www.shyamcenturyferrous.com.
- 2. The Company is primarily engaged in the manufacture and sale of ferro silicon. There are no separate reportable segments as per Ind AS 108, "Operating Segments". 3. The Board of Directors at the meeting held on 07th February, 2024 has authorized Mr. Rajesh Kumar Agarwal, Director to sign the un-audited financial results for the

guarter and nine months ended 31st December, 2023.

4. Figures of the previous period/year have been regrouped and reclassified to conform to the classification of current period, wherever necessary.

By order of the Board For Shyam Century Ferrous Limited Rajesh Kumar Agarwal

Date: 07th February, 2024 Place: Kolkata

**PARAG MILK FOODS LIMITED** 

CIN:L15204PN1992PLC070209


Registered Office: Flat No 1, Plot No 19, Nav Rajasthan Housing Society, Behind Ratna Memorial Hospital, Shivaji Nagar, Pune, Pin-411016, Maharashtra, India. Tel. No.: 022-43005555

Website: www.paragmilkfoods.com, Email id: investors@parag.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2023

Amounts in Millions (except per share data)

Director

DIN: 00223718



Place: Mumbai

Date: February 7, 2024

- 1. The above unaudited Standalone and Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 7, 2024.
- 2. The above is an extract of the detailed format of quarter and year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and year ended are available on the Stock Exchanges website of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and Company's website at www.paragmilkfoods.com.

3. The above results of the Company have been audited by the statutory auditors and they have issued an unmodified audit opinion on the same.

4. The figures for the quarter ended 31st December, 2023 and 31st December, 2022 are the balancing figures between year-to-date figures in respect of period ended 31st December, 2023 and 31st December, 2022 respectively and published figures upto 30th September 2023 and 30th September 2022 respectively which were subjected to limited review.

> By order of the Board of Directors For Parag Milk Foods Limited **Pritam Shah Managing Director DIN No. 01127247**

SMFG

Grihashakti

# SMFG India Home Finance Co. Ltd.

(Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

Registered office address: Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, Chennai - 600 095, Tamil Nadu. Toll free no. 1800 102 1003 | Email: grihashakti@grihashakti.com Website: www.grihashakti.com | CIN: U65922TN2010PLC076972

1. Extract of financial results for the quarter and nine months ended December 31, 2023

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended Dec 31, 2023	Quarter ended Sep 30, 2023	Quarter ended Dec 31, 2022	Nine months ended Dec 31, 2023	Nine months ended Dec 31, 2022	Year ended Mar 31, 2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1. Total Income from Operations	25,027	23,180	18,270	69,608	48,687	68,624
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,518	2,671	588	5,117	3,484	5,356
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,518	2,671	588	5,117	3,484	5,356
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,137	2,000	441	3,827	2,602	4,016
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,117	2,008	427	3,784	2,580	3,977
6. Paid-up Equity Share Capital	32,622	32,622	30,803	32,622	30,803	31,848
7. Reserves (excluding Revaluation Reserves)*	59,893	58,777	39,031	59,893	39,031	49,383
8. Securities Premium Account	55,867	55,867	40,186	55,867	40,186	49,141
9. Net Worth	91,365	90,915	69,137	91,365	69,137	80,418
10. Outstanding Debt at amortised cost	6,29,955	5,71,237	5,06,235	6,29,955	5,06,235	5,03,788
11. Debt Equity Ratio	6.9x	6.3x	7.3x	6.9x	7.3x	6.3x
12. Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) ( in ₹ )	į.					
- Basic**	0.53	0.63	0.14	1.77	0.84	1.30
- Diluted**	0.53	0.63	0.14	1.77	0.84	1.30
13. Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
14. Debenture Redemption Reserve^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
15. Debt Service Coverage Ratio^^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
16. Interest Service Coverage Ratio^^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable

Includes securities Premium Account \*\*not annualised for periods other than year ended March 31, 2023

^ The Company is not required to create debenture redemption reserve in terms of the Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014 read with the Companies (Share Capital and Debenture) Amendments Rules, 2019

^^ The Company is a Housing finance Company registered under the Reserve Bank of India Act, 1934 hence these ratios are generally not applicable.

2. SMFG India Home Finance Co. Ltd. ('the Company') (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) is a public limited company domiciled in India and incorporated under the provisions of Companies Act,

1956. The Company is a Housing Finance Company ('HFC') registered vide Registration number DOR-00122 dated May 19, 2023 with the Reserve Bank of India ('RBI'). 3. These financial results have been prepared in accordance with Regulation 52 of SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations') and recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards, notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, other relevant provisions of the Act, guidelines issued by the RBI as applicable to NBFCs, HFCs and other accounting principles generally accepted in India.

4. Financial results for the quarter and nine month ended December 31, 2023, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on February 6, 2024 and reviewed by statutory auditor, pursuant to Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.

5. The above is an extract of the detailed format of quarter and nine month ended financial results filed with the National Stock Exchange under Regulations 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of the stock exchange i.e. www.nseindia.com and the Company www.grihashakti.com

> For and on behalf of the Board of Directors of SMFG India Home Finance Co. Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

> > Deepak Patkar

Sd/-

**Managing Director & CEO** DIN: 09731775

Date: February 6, 2024

# KCD INDUSTRIES INDIA LIMITED

CIN: L70100MH1985PLC301881

Regd. Off.: 1101-1102, Techno Park, New Link Road, Near Eskay Resort, Borivali (West), Mumbai - 400 092 Phone: 9137322030 Email: compliance@kcdindustries.com Web: www.kcdindustries.com

Extracts of the Statement of Un-audited Financial Results for the Quarter Ended 31st December 2023

	Stand	dalone	Consolidated Quarter Ended on		
Particulars	Quarter	Ended on			
1 dittoutur3	31.12.2023 (Un-audited)	31.12.2022 (Un-audited)	31.12.2023 (Un-audited)	31.12.2022 (Un-audited)	
Total income from operations (net)	443.854	89.598	443.854	89.598	
Net Profit/(Loss)for a period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	84.914	73.262	83.729	73.262	
Net Profit/(Loss)for a period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	84.914	73.262	83.729	73.262	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	84.914	70.636	83.729	70.636	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	84.914	70.636	83.729	70.636	
Equity Share Capital	371.428	100	371.428	100	
Earnings Per Share (of Rs.1 each) (for continuing and discontinued operations) –  1.Basic:  2.Diluted:	0.301 1.037	3.532 3.532	0.297 1.023	3.532 3.532	

The above result is an extract of the detailed format of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended 31st December 2023 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on website

Figures of the previous year have been re-grouped/re-arranged/re-classified wherever considered necessary.

For KCD Industries India Limited

Place: Mumbai Date: 07th February 2023

Rajiv Darji **Managing Director** DIN: 02088219

CREMICA AGRO FOODS LIMITED

Regd. Office: 455, Sohan Palace, 2nd Floor, The Mall, Ludhiana, Punjab-141001, CIN: L15146PB1989PLC009676

Email: manager.cafl@gmail.com, Ph: 01826-225418; Website: www.cafl.co.in

Extract of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st December, 2023

(Rs. in 000) Year to date ended **Particulars** Quarter ended Year ended 31.12.2023 30.09.2023 31.12.2022 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) (Audited) Total Income from Operations 1,132.00 956.00 766.00 2,515.00 2,243.00 3,163.00 Net Profit/(Loss) for the period 586.00 554.00 160.00 1,158.00 (10.978.00)(10,373.00)(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 586.00 554.00 160.00 1,158.00 (10,978.00) (10,373.00)Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period 418.00 422.00 120.00 (8,222.00)(7,778.00)866.00 after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (7,778.00)Total Comprehensive Income for 418.00 422.00 120.00 866.00 (8,222.00)the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 44,955.00 44,955.00 Paid-up Equity Share Capital 44,955.00 44,955.00 44,955.00 44,955.00 (Face value of Rs. 10/- each) Reserves (excluding Revaluation 39,214.00 Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at 31st March Earnings Per Share (of Rs. 10/each) (for continuing and discontinued operations): 0.09 0.19 -1.83-1.73Basic: 0.09 0.03 0.09 Diluted: 0.09 0.03 0.19 -1.83-1.73

Notes:

- 1- The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards ('Ind. AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, (as amended) as specified in Section 133 of the Companies Act, 2013.
- 2- The company is a single segment company and therefore, the segment reporting under Ind AS-108 is not required.

3- The financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on February 7, 2024. The statutory auditors have expressed an unmodified conclusion on the aforesaid results. On behalf of Board

For CREMICA AGRO FOODS LIMITED

Place: Ludhiana Date: 07th February, 2024 SURENDAR KUMAR SOOD (Director) DIN: 01091404

This is the Corrigendum to the Letter of Offer of Buyback sent to Shareholders on February 02, 2024.

SEVENTY EIGHT LAKHS AND EIGHTY THREE THOUSAND ONLY) ("BUYBACK SIZE") EXCLUDING THE TRANSACTION COST.



# RAJOO ENGINEERS LIMITED

Registered Office: Rajoo Avenue, Survey No. 210, Plot No.1 Industrial Area, Veraval (Shapar), Rajkot, Gujarat - 360024 Corporate Identity Number (CIN): L27100GJ1986PLC009212; Tel. No.: +91 97129 62704 / 52701 / 32706; Email: compliances@rajoo.com; Website: www.rajoo.com

Contact Person: Mr. Rohit Sojitra, Company Secretary & Compliance Officer FOR THE ATTENTION OF THE ELIGIBLE SHAREHOLDERS OF RAJOO ENGINEERS LIMITED (THE "COMPANY") IN RELATION TO THE OFFER TO BUYBACK NOT EXCEEDING 9.42,300 (NINE LAKH FORTY TWO THOUSAND THREE HUNDRED) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF THE COMPANY OF THE FACE VALUE OF ₹1/- (RUPEE ONE ONLY) EACH, FROM ALL ELIGIBLE SHAREHOLDERS (EQUITY SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, BEING WEDNESDAY, JANUARY 31, 2024) ON A PROPORTIONATE BASIS. THROUGH THE 'TENDER OFFER" ROUTE, AT A PRICE OF \$210- (RUPEES TWO HUNDRED AND TEN ONLY) PER EQUITY SHARE "BUYBACK PRICE") PAYABLE IN CASH FOR AN AGGREGATE AMOUNT OF UP TO ₹19,78,83,000/- (RUPEES NINETEEN CRORES

The following clauses in the Letter of Offer shall be read as follows:

In Paragraph 13.1

The present capital structure of the Company pre Buyback and post Buyback is as follows:

Sr. No.	Particulars	Pre Buyback	Post Buyback*
1.	Authorized Share Capital:		-
	7,70,00,000 Equity Shares of ₹1/- each	770.00	770.00
	Total	770.00	770.00
2.	Issued, Subscribed and Paid-up Capital:	97-7-700000	25000000
	6,15,30,750 Equity Shares of ₹1/- each	615.31	
	6.05.88.450* Equity Shares of ₹1/- each		605.88

 Assuming response to the Buyback is 100% (full acceptance) from all the Eligible Shareholders in proportion to their respective Buyback Entitlement. In paragrapgh 19.5 (viii)

DIN: 00174486

Based on the above Buyback Entitlement, the ratio of Buyback for both categories is decided as below:

Category of Shareholders Reserved category for Small Shareholders 3 Equity Shares out of every 74 Equity Shares held on the Record Date. 1 Equity Shares out of every 23 Equity Shares held on the Record Date.\* General category Eligible Shareholders other than Small Shareholders \*The above Ratio of Buyback is approximate and providing indicative Buyback Entitlement. Any computation of entitled Equity

Shares using the above Ratio of Buyback may provide a slightly different number due to rounding-off. The actual Buyback Entitlement for Reserved category for Small Shareholders is 0.040484433 % and General category for all other Eligible Shareholders is 0.043133364%. In Paragrapgh 29 DECLARATION BY THE DIRECTORS REGARDING AUTHENTICITY OF THE INFORMATION IN THE LETTER OF OFFER

As per Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors of the Company accept full responsibility for the information contained in this Letter of Offer and confirms that such document contains true, factual and material information and does not contain any misleading information. This Letter of Offer is issued under the authority of the Board pursuant to resolution passed by the Board on November 29, 2023

For and on behalf of the Board of Directors of Rajoo Engineers Limited Mr. Utsav K. Doshi Mrs. Khushboo C. Doshi Mr. Rohit Sojitra Joint Managing Director Managing Director Company Secretary & Compliance Officer

The rest of all content and terms and conditions and procedure of Buyback remain same as per the Letter of offer dated February 01, 2024. This Corrigendum is also expected to be available at the website of the Company (www.rajoo.com), the website of SEBI www.sebi.gov.in) and on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com), the website of the Manager to the Buyback www.gyrcapitaladvisors.com) and on the website of the Registrar to the Buyback (www.linkintime.co.in). In case of any queries, you may contact the Company (details provided above) or the Manager to the Buy-back or Registrar to the

Buyback at the details mentioned below: REGISTRAR TO THE BUYBACK MANAGER TO THE BUYBACK

Capital Advisors GYR Capital Advisors Private Limited

**LINK** Intime

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai -400083 Tel. No.: +91 810 811 4949;

Fax: +91 22 4918 6060; Contact person: Ms. Shanti Gopalkrishnan

Email: rajooengineers.buyback2024@linkintime.co.in; Website: www.linkintime.co.in SEBI Registration No: INR000004058: Validity Period: Permanent

Ms. Khushboo C. Doshi Managing Director DIN: 00025581

428, Gala Empire, Near JB Tower, Drive in Road, Thaltej, Ahemdabad-380 054, Gujarat, India. Telephone: +91 8777564648

E-mail ID: info@gyrcapitaladvisors.com Website: www.gyrcapitaladvisors.com Investor Grievance e-mail ID: investors@gyrcapitaladvisors.com Contact Person: Mr. Mohit Baid SEBI Registration Number: INM000012810

CIN: U67200GJ2017PTC096908

Date: 07.02.2024

Place: Veraval (Shapar)

For Rajoo Engineers Limited

CIN: U67190MH1999PTC118368

इयत्ता ापासून याच किणिक

ग खासगी पासून एक गगरपालिका,

व अंशतः प्रवेश प्रवेशाला

शालेय

ाऱ्यांनी दिली. येअभावी

ब्बल १४

ा सरासरी १०

या ढोन हजार

येअभावी

ताजनक

गेरीत्न ई' प्रवेशात्न

गत.

# KCD INDUSTRIES INDIA LIMITED

CIN: L70100MH1985PLC301881

Read. Off.: 1101-1102, Techno Park, New Link Road, Near Eskay Resort, Borivali (West), Mumbai - 400 092

Phone: 9137322030 Email: compliance@kcdindustries.com Web: www.kcdindustries.com

Extracts of the Statement of Un-audited Financial Results for the Quarter Ended 31st December 2023

(Rs. in Lakhs except EPS)

	Stand	dalone	Consolidated  Quarter Ended on	
Darticulare	Quarter	Ended on		
Particulars	31.12.2023 (Un-audited)	31.12.2022 (Un-audited)	31.12.2023 (Un-audited)	31.12.2022 (Un-audited)
Total income from operations (net)	443.854	89.598	443.854	89.598
Net Profit/(Loss)for a period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	84.914	73.262	83.729	73.262
Net Profit/(Loss)for a period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	84,914	73.262	83.729	73.262
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	84.914	70.636	83.729	70.636
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	84.914	70.636	83.729	70.636
Equity Share Capital	371.428	100	371.428	100
Earnings Per Share (of Rs.1 each) (for continuing and discontinued operations) – 1.Basic:	0.301	3.532 3.532	0.297	3.532 3.532
2.Diluted:	1.037	3,332	1.02.0	0.002

### Note

Place: Mumbai

Date: 07th February 2023

The above result is an extract of the detailed format of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 31st December 2023 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on website of Stock Exchange.

Figures of the previous year have been re-grouped/re-arranged/re-classified wherever considered necessary

For KCD Industries India Limited Sd/-

DCB BANK

Rajiv Darji **Managing Director** DIN: 02088219

## प्रिया इं

मीआयएन:एल१९

नोंदणीकृत कार्यालयः ५०१,५ मजला, किमतराय र दरका:0२२-२२०१३६७२, ई-मेल:CS

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व

कार्यचनमात्त्र एक्न जपन कालावधीकरिता निव्यंड नवा/(रोठ) (का, जेलाइन्यक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) कापूर्व कालावधीकरिता मिल्लाह नका/(तोटा) (अपवाटानक अपि /सिंवा विशेष साधारण बाब आणि/सिंबा अन्याकृती व्याट पूर्व) क्यानंतर कालावधीकरिता निष्यत्र स्वा/(तांटा) (अर्थाटास्पक आणि /बिजा विशेष साधारण बाब आणि/किंबा अस्पानृती बाब नता) कालावधीकरिता एक्नम सर्वकष उत्पन्न (कालावधीकरीता सर्वकष नका/(तोटा) (करानंतर) आणि इत्र सर्वेकव उत्पन्न (करानंतर)) इतर समधाग (पुनर्मृत्वाकित राखीव बगळून) मार्गाल वर्षाच्या लेखापरिशत ठाळेबंद पत्रकात दिल्याजनामें उत्पन्न प्रतिमाग (स.१०/- प्रत्येकी) (असंद्रीत व संद्रीत कार्यवलराकारेता)(वार्षिकीकरण नजी)

मुळ व सौमिकृत (ईपीएस)

- १) वरील अलेखापरिक्षित विसीय निष्कर्षाचे लेखासियतीदारे पुनी सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक
- २) सेबी (लिस्टिंग ऑण्ड अटर डिस्क्लोवर रिकायार्गेट्स) रेग्या डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता विलीव नि www.priyagroup.com वेबसाइटवर आणि स्टॉक ए

विकामा: मंबई

दिनांक: ०७.०२.२०२४

## इफ लिमिटेड

१००७पीएलसी१६९४१५

१०८, २०१ ते २०८, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, ठाणे-४२१३०२

कोसोलि., एल.बी.एस. मार्ग, धाटकोपर पश्चिम, :+99-22-24000002.

mta-www nanachedigilife.com

### मागणी सचना

(सरफायसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत)

डीसीबी बैंक लिमिटेडने खालील कर्जदार, सह-कर्जदार, तारणकर्ता व जामिनदारांना निवासी जागा खोदी आणि/किंवा व्यवसाय विकासाच्या उदेशाने डीसीबी बैंक लिमिटेडच्या नावे योग्य नोंदणी/न्याय्य तारण/गहाण खत निर्मित करून कर्ज सुविधा मंजूर केली होती. सदर कर्जांचे पुन:प्रदान अनियमित झाले असून सदर खाते भारतीय रिझर्व्स बँकेचे निर्देश व मार्गदर्शक तत्वांनुसार निष्क्रीय मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. ०.६ १ - ६०० - अपने असन कर्मदार्थ असने असने असने असने कर्मदार्थन सामग्री सचनेच्या तारखेपासून

विक्रीयोग्य पलंट क्षेत्र 豖. 琢. ५१ सी/१ न विकलेले XXX 304 १ आरके न विकलेले सी/१ 70E १ आरके XXX सी/१ १ आरके X8X न विकलेले 380 न विकलेले सी/१ १ आरके 888 803